

## १. ७ फूट प्रिन्ट्स

कृती

प्र.१) आकृती पूर्ण करा

अ) रेखाभावशीच्या पावलांची वेशिष्ट्ये

|               |                         |
|---------------|-------------------------|
| पायला विरण्या | बहुल भागी वसुन न्या     |
| पडलेल्या      | विरण्या काळ्या पडलेल्या |

अ) पावडेकाकांच्या पावलांची वेशिष्ट्ये

|                     |                  |
|---------------------|------------------|
| लोण्यासारखा शेजिरा, | नळल्याला कुठलेही |
| शुलाली नेळवा        | विरण्या नाहीत    |

प्र.२) कारणे लिहा

अ) रजेहल नासली, कारण ती स्वच्छतेचा भोक्ती

असलेली, तिगा रेखाभावशीच्या कळ्या ढळकट ठसे,

पुसलेल्या फारशीवर उमटले होणे, आपी हे नित्य

आवडले नाही.

अ) पावडेकाकांच्या वेहस पडला कारण फूटप्रिन्ट्स अंधार न्याची दोन काळी कुट्ट पाऊलचिन्ह उमटली आणी खाली

असे बाल्य आले - 'शारी', यू ईव डटिरिस्ट फूटप्रिन्ट्स, परफेक्ट वर्क फूटप्रिन्ट्स'.

इ) रेखाभावशीची पावलां अधिक सुंदर आढेल, कारण रेखाभावशीच्या रोलेच्या उभाण्यान कार्बन उत्सर्जनाचा वावच स्वस्ता नाही.

ई) अभिषेकचे ठाव म्हणाल, पब्लिक ट्रान्स्पोर्ट इज अ गारट, कारण पायांना विकटलेला कार्बन प्रमाणान देवण्याकरिता शरलेचे आहे

प्र.३) उत्तर लिहा

अ) रजेहलने केलेला निश्चय - कॉलेज (महाविद्यालय) जावना सोयकलचा वापर करणारा असे रजेहल म्हणाला

अ) अभिषेकचे बाबा म्हणाले, अ) अभिषेकने बस केलेला - कॉलेज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्या वसमटप अलढळ आयुज तसे वसजे जाणार असे अभिषेक म्हणाला,

म्हणाला,

प्र.४) पाठातील पात्रांची स्वभाव वेशिष्ट्ये लिहून लक्षा घेऊन करा

|            |           |             |            |                   |
|------------|-----------|-------------|------------|-------------------|
| छात्री     | अभिषेक    | अभिनी       | रमेश       | पावेभावा देवाभावा |
| स्वभाव     | प्रेमकमळे | देवने भेंवी | स्वच्छनेवी | कार्यभावाची शरील  |
| वैशिष्ट्ये | रूची      | प्रोवनी     | आवड        | स्वभावाची         |

प्र. ७) छात्रील वाक्यांनील अलंकार ओळख.

अ) देवामवशीचे पाय देव्याच्या रफटिक स्वच्छ पाण्यासारखे  
→ उपमा अलंकार.

भो पाणपुण्याच्या आकाराचा एक निळो चौकोन असला,  
अशदी आभाळाच्या निरश्वर तुळ्यासारखा.  
→ उपमा अलंकार

प्र. ६) छात्रील वाक्यांचे प्रचलित अशदी अर्थ लिहा.

अ) व्हट्टुअल रिमॅनिटी -

शाब्दिक (वरवचें) सत्य

अ) देवने भेंवी -

तंत्रस्वटी, तंत्रज्ञान आदारी जेलेले

प्र. ६) छात्रील वाक्यांनील विरामचिन्हे शाबूत त्यांची नावे लिहा.

"भावशी, लुब्धी राहना कुठं ?"

|          |                  |
|----------|------------------|
| विजयलिंग | बोले             |
| "        | दुहेरी अवनत पिवळ |
| "        | स्वल्प विराम     |
| ?        | प्रश्नाशी चिन्ह  |

प्र. ८) छात्रील वाक्याचा जामी ओळखून लिहा.

१) होटल -

नाम

३) निचे

मार्जनाम

३) चंदेरी -

विशेषण

२) करणे - क्रियापद

प्र. ९) छात्रील नावना पूर्ण करा.

|         |      |      |       |       |
|---------|------|------|-------|-------|
| एकवचन   | आदर  | गदी  | पाऊल  | शेजार |
| अनेकवचन | शहरे | अक्ष | पावले | जेजार |

प्र. १०) स्वभाव

अ) आपल्या पायांचे वातावरणावर उभरलेले ठसे,

आपल्याच्या स्फटिकनेत्रे पुन्हा येत नाहीत, या विज्ञानाचा गुडहल्ला कळलेला अर्थ स्पष्ट दिसू शकतो.

→ आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा कमी वापर होत नाही. आम्ही जिथे राहिलो तिथे आपल्याला

बाहेर जायला जाणेच लागते. आपणायस काही

कामाभिहिताने बाहेर जायला जाणे. कधी पायी, तर

कधी खोली वाहनाने आम्ही जातो. यापुढे काहीन

उत्सर्जनाला आपण स्वीकारू देतो. यापुढे आपल्या

पायांना काही दिवसाले असताना पायापुढे आपण

हलोलन वळिळिलेला. हातभार लावतो, उतर करतो.

वातावरण प्रदुषित होतो आणि त्यासाठी आपण

जबाबदार आहोत, जाही का? लेशवक उदरगताने -

आपल्या पायांचे वातावरणात उभरलेले ठसे,

आपल्याला राहिलेले पुन्हा येत नाही, ते काहीन

आहे. आपल्याला वृद्धसंवर्धन करायला हवी, खोली

वाहनासहानी सार्वजनिक वाहनाचा वापर करावा. त्यासाठी

आपल्याला आपली जीवशैली बदलावी आणि

पर्यावरणाचा हक्क जबाबदारी देवायला जाऊनच आहे हे

जाणून घ्यावे.

अ) आपण फलफळांची आपली घरती 'ही' दिशेने

बदलण्यासाठी उपाय घ्यावे.

→ आजच्या दुर्लभात त्याचप्रमाणे आपण जास्त होत आहे.

आपणायस दोन बाहेर जायला जाणे. त्यासाठी आपल्या

युगाचे लोक पकळी कमी वाहनाने जाऊन ये-जा करून

असताना. त्यापुढे वातावरणात काहीन प्रमाण वाढते.

कार्बनच्या हवेतील वाढत्या प्रमाणामुळे वायू, पर्यावरण

प्रदुषित झाले आहे. आपण जेवढे वळिळिलेला हातभार

लावतो. जेवढे वळिळिलेला वातावरण, घरती नयेत आहे

त्यासाठी आम्ही जबाबदार आहोत, जाही का? आपण

पुढील आपण फलफळांनी आहे. ही दातक बदलण्यासाठी

कधी उपाय नसताने येथेच आहे. आपल्याक आहे.

सर्वोच्च प्रमाण जेवढे वळिळिलेला हे काय हे प्रमाण

आवश्यक आहे. आपल्याला आपली जीवशैली, उदरगत

आपल्या जबाबदारी पद्धत बदलावी लागेल. कमी अंतराला

आपणायस पायांचा वापर करायला जाणेच. आपल्या

आधुनिक मुलांना वाहनासहानी मायकच्या वापर करायला

हवा. 'मोडिफाईड अवेअरनेस' हे जाणून घ्यावे. आपल्या

चावणी वाहने कमी वापरायला हवीन. स्तन प्रदुषण

नेर नसून नयेच. वृद्धसंवर्धन व वृद्धसंवर्धनाचे कार्यक्रम

आपण प्रमाणाने राबवाय हवेत. आरकरी व मायक

स्मरणानी यापुढे हिरीरीने सहभावा द्यायला हवा.

X